

अकृषि विद्यापीठे/अशासकीय अनुदानित
महाविद्यालये यामधील अकृषि
विद्यापीठातील अध्यापक/ प्राचार्यांच्या
निवड समितीमध्ये शासन प्रतिनिधीचा
समावेश करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन,
सूच्य व तंत्र शिक्षण विभाग,
शासन निर्णय क्रमांक एसयुके २०११/(५५४/११)-विशि-१,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जानेवारी, २०१२.

वाचा : १) विद्यापीठ अनुदान आयोगाची अधिसूचना क्र.F-3.1/2009, दि.३० जून, २०१०.
२) शासन निर्णय क्र.संकीर्ण २०११/(२५/११)-विशि-१, दि.१५ फेब्रुवारी, २०११.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ७६, ७७ व ७८ मध्ये अकृषि विद्यापीठातील शिक्षक / महाविद्यालयातील प्राचार्य पदाच्या निवड समितीमध्ये शासन प्रतिनिधी म्हणून शिक्षण संचालक किंवा सह संचालक दर्जापेक्षा कमी नसलेला त्यांचा प्रतिनिधी सदस्य असेल अशी तरतूद आहे.

२. तसेच दि.१५ जानेवारी, २००१ रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकामध्ये शिक्षक निवडीच्या वेळी शिक्षण सह संचालकांनी स्वतः निवड समितीमध्ये हजर राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे ते हजर राहू शकले नाहीत तर हजर राहणाऱ्या शासन प्रतिनिधींना योग्य त्या सूचना देण्यास कळविण्यात आले आहे.

३. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३०-६-२०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.०० मध्ये अध्यापक पदासाठीच्या निवड समितीची रचना विहित केलेली आहे. सदर परिच्छेद क्र.५.०० मधील बाबी दि.१५-२-२०११ च्या शासन निर्णयान्वये जशाच्या तशा लागू करण्यात आलेल्या आहेत. सदर निवड समितीमध्ये शासन प्रतिनिधीचा समावेश नाही. त्यामुळे अध्यापक/प्राचार्यांच्या निवड समिती, कॅस निवड समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

४. वर नमूद प्रस्तावनेतील बाबी विचारात घेऊन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

(१) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३०-६-२०१० च्या अधिसूचनेन्वये अकृषि विद्यापीठे, महाविद्यालये / संस्था इ. मधील अध्यापक / प्राचार्य यांच्या निवडीसाठी विहित केलेल्या निवड समितीमध्ये तसेच करियर अॅडव्हान्समेंट स्कीम (CAS) साठी विहित केलेल्या समितीमध्ये शासन प्रतिनिधी म्हणून संबंधित विभागीय सह संचालकांचा समावेश करण्यात यावा.


(२) तसेच शासन प्रतिनिधी उपस्थित नसतांना अध्यापकांची केलेली निवड अवैध ठरविण्यात यावी.

(३) त्याचप्रमाणे अध्यापकांच्या निवड समितीच्या बैठकीच्या वेळी विभागीय सह संचालकांनी स्वतः उपस्थित रहावे, अपवादात्मक परिस्थितीमध्ये विभागीय सह संचालकांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती बैठकीस उपस्थित राहू शकतील.

(४) यासंदर्भात शासनाच्या दिनांक १५-१-२००१ च्या परिपत्रकातील बाबींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

(५) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.govt.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र.२०१२०१३१०४४०४५१४५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(विकास तु. कदम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. कुलगुरु, सर्व अकृषी विद्यापीठे
- ३) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ४) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे
- ५) सर्व अकृषी विद्यापीठांचे संचालक, बी.सी.यु.डी.
- ६) महालेखापाल-१, महाराष्ट्र (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता) मुंबई
- ७) महालेखापाल-२, महाराष्ट्र (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता) नागपूर
- ८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ९) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १०) मा. मंत्री (उ.व तं.शि), यांचे खाजगी सचिव
- ११) मा. राज्यमंत्री (उ.व तं. शि.), यांचे खाजगी सचिव.
- १२) मा.सचिव, उच्च व तंत्रशिक्षण यांचे स्वीय सहाय्यक
- १३) सर्व सहसचिव / उपसचिव / अवर सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
- १४) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १५) संचालक, तंत्रशिक्षण / व्यवसाय शिक्षण / कला / ग्रंथालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १६) संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १७) सर्व सहसंचालक, उच्च शिक्षण / तंत्रशिक्षण / व्यवसाय शिक्षण / कला / ग्रंथालय,
- १८) सर्व कार्यासन अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग

१९) निवड धारिका विशि-